

Date: 04-05-2022

HFFCIL/BSE/NSE/EQ/12/2022-23

To,
BSE Limited,
To,
The N

Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai- 400001. Scrip Code- **543259** The National Stock Exchange of India Limited, The Listing Department, Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051.

Scrip Symbol- HOMEFIRST

Sub: Regulation 47 and 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")- Newspaper Publication

Dear Sir/Madam,

Please find enclosed newspaper clippings of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022, published in the English newspaper- Financial Express and Regional (Marathi) newspaper Mumbai Lakshdeep on May 4, 2022 in accordance with Regulation 47 and 52 of Listing Regulations.

Request you to kindly take the above on record and disseminate the same on your website.

For Home First Finance Company India Limited

Shreyans Bachhawat Company Secretary and Compliance Officer ACS NO: 26700

homefirst

Home First Finance Company India Limited

Registered office:511, Acme Plaza, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400059 CIN:L65990MH2010PLC240703

Tel: 91 022 67425118; Email id: corporate@homefirstindia.com; website: https://homefirstindia.com/

Extract of Statement of Audited Financial Results for the guarter and year ended March 31, 2022

(Rs in million, except per share data)

Sr.		Quarter	ended	Year ended		
No	Particulars	31 March 2022	31 March 2021	31 March 2022	31 March 202	
		Audited (Refer note 6)	Audited (Refer note 6)	Audited	Audited	
1	Total Income from Operations	1,560.81	1,358.48	5,956.70	4,891.18	
2	Net profit / (loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	632.12	425.13	2,262.95	1,340.4	
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	632.12	425.13	2,262.95	1,340.4	
4	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	601.88	312,85	1,860.98	1,001.4	
5	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	601.14	312.83	1,857.78	998.14	
6	Paid up equity share capital	175.27	174.80	175.27	174.8	
7	Reserves (excluding revaluation reserve)	15,561.58	13,630.63	15,561.58	13,630.6	
8	Securities premium account	11,003.57	10,971.67	11,003.57	10,971.6	
9	Net worth	15,736.85	13,805.43	15,736.85	13,805.4	
10	Paid up debt capital / outstanding debt	34,667.67	30,536.89	34,667.67	30,536.8	
11	Debt equity ratio	2.20	2.21	2.20	2.2	
12	Earnings per share (of Rs. 2 each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	6.87	3.65	21.26	12.3	
	2. Diluted:	6.73	3.60	20.85	12.18	

		31 March 2022
a.	Total Debts to Total Assets	0.68
b.	Net Profit Margin (%)	31.24%
C.	Gross NPA to loan assets	2.33%
d.	Net NPA to Net assets	1.77%
e.	Provision coverage ratio	47.06%
f.	Liquidity coverage ratio	124.87%

Date: 03 May 2022

- The above is an extract of the detailed format of the audited financial results for the quarter and year ended 31 March 2022 which have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their respective meeting held on 03 May 2022, and subjected to an audit by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company (www.homefirstindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)
- The financial statements have been prepared in accordance with Ind AS notified under the Companies (Indian Accounting standards) Rules, 2015 as There is no impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies for the
- The outbreak of COVID-19 pandemic across the globe and in India has contributed to a significant volatility in the financial markets and slowdown in
- Subsequently, the national lockdown was lifted by the government, but regional restrictions continued to be implemented in areas as India witnessed two more waves of the COVID-19 pandemic during the year ended 31 March 2022. Currently, the number of new COVID-19 cases have reduced significantly and the Government of India has withdrawn most of the COVID-19 related restrictions. The Company has taken a write off (including unrecoverable partial loan balances) amounting to Rs. 225.28 million during the year ended 31 March 2022 on which corresponding opening provisions reversed amounted to Rs. 140.52 million. The Company has made a provision of Rs. 155.84 million during the year ended 31 March 2022 which includes additional provision for the accounts restructured under RBI Resolution framework. As at 31 March 2022, the Company holds an aggregate provision of Rs. 477.78 million against advances. Pursuant to the RBI circular dated 12 November 2021 - "Prudential norms on Income Recognition, Asset Classification and Provisioning (IRACP)
- pertaining to Advances Clarifications", the Company changed its NPA definition to comply with the norms/ changes for regulatory reporting, as applicable. This has resulted in classification of loans amounting to Rs. 444.05 million as additional non-performing assets (Stage 3) as at 31 March 2022. However, the said change does not have a material impact on the financial results for the quarter / year ended 31 March 2022. On 15 February 2022, the RBI allowed deferment pertaining to the upgradation of Non Performing accounts till 30 September 2022. However, the
- The figures for the last quarter of the current and previous financial year are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the end of third quarter of the current and previous financial year which were subjected to limited
- Figures of previous periods/year have been regrouped and/ or reclassified wherever considered necessary.

Company has not opted for such deferment and continues to align Stage 3 definition to revised NPA definition

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)

Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)

Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March

Total Comprehensive Income for the period [Comprising

Profit/ (Loss) for the period (after tax) and Other

Earning Per Share (₹ 10 each) (not annualised):

Debenture Redemption Reserve (₹ crore)

Interest Service Coverage Ratio (in times)

Debt Service Coverage Ratio (in times)

Debt Equity Ratio (in times)

Paid up Equity Share Capital (net of treasury shares)

Total Comprehensive Income for the period [Comprising

Paid up Equity Share Capital (net of treasury shares)

Profit/ (Loss) for the period (after tax) and Other

Earning Per Share (₹ 10 each) (not annualised):

Debenture Redemption Reserve (₹crore)

Debt Service Coverage Ratio (in times)

Debt Equity Ratio (in times)

Total Income from Operations

Comprehensive Income (after tax)]

Net worth

Basic (₹)

Diluted (₹)

Interest Service Coverage Ratio (in times)

Total Income from Operations

Comprehensive Income (after tax)]

Basic EPS (₹)

Diluted EPS (₹)

Manoj Viswanathan Managing Director & CEO

Energy Limited

CIN: L74999MH1994PLC077041

Registered Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswel.investor@jsw.in Website: www.jsw.in

Extract of Statement of Standalone Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2022

31.03.2022

Audited

1,081.02

195.20

195.20

156.85

629.09

1,639.67

12,971.59

0.95

50.00

4.93

18.47

Extract of Statement of Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2022

31.03.2022

Audited

2,440.68

968.98

968.98

877.44

1,336.79

1,639.67

17,414.90

5.25

5.24

50.00

6.52

9.60

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and

Quarter Ended

31.12.2021

Unaudited

1,001.57

284.26

284.26

191.21

130.01

1.639.61

12,339.95

1.16

1.16

50.00

5.78

18.30

31.12.2021

Unaudited

1,905.16

407.49

407.49

320.82

283.74

1,639.61

16,082.03

1.95

1.94

50.00

2.08

5.70

0.51

Launched in 2020 as part of 52.56 the Covid-19 relief measure,

New Delhi, May 3 IN ANTICIPATION OF a shortfall in wheat stock due to an over

SANDIP DAS

16% annual drop in grain procurement by agencies, the government on Tuesday raised the allocation of rice under the Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY) from May to September 2022.


As per the revised guideline, during the remaining five months of phase VI of PMGKAY, rice allocation has been revised up to 16 million tonne (MT) against the earlier norm of 10.8 MT. Food Corporation of India (FCI) will allocate 3.5 MT of

wheat to states against the earlier communication of supply of 9 MT of grain.

under the PMGKAY scheme, 5 kg of grains are provided free everymonth besides highly subsidised foodgrain to more than 81 beneficiaries under the National Food Security Act. "To mitigate scarcity-like sit-

uation and to ensure availability of sufficient stocks as per the stocking norms, it has been decided to revise the allocation during May-September 2022," according to the food ministry's communication to states.

This move to allocate more



Free ration scheme: Rice to make up for wheat shortage

rice than wheat came after wheat stock held with FCI as of May 1 dropped to a five-year low

Source: FCI, as on May 1

of 31 MT on May 1.

Sources told *FE* that because of the low stocks, the government reduced wheat provided under the scheme and raised the allocation of rice, whose stocks are ample. As of May 1, FCI has 33.15

MT of rice while another 20 MT is receivable from the millers. This is against a buffer norm of 13.58 MT at the beginning of April.

Wheat procurement is expected to be over in a week in the key growing states of Punjab, Haryana, Madhya Pradesh, Rajasthan and Uttar Pradesh. The government agencies are struggling to achieve wheat

procurement of 20 MT this season as arrivals in mandis have dropped significantly.

The minimum selling price (MSP) of wheat stood at 16.8 MT on Monday, down by more than 42% from the year-ago level.

Due to private purchases by the traders in anticipation of supply constraints in coming months and a surge in export opportunities, procurement in Punjab — the biggest contributor to the central pool — has declined to 9.05 MT from 11.47 MT last year.

The sharpest fall in wheat procurement this session has been in Uttar Pradesh, Haryana and Rajasthan.

• CAPTIVE FUEL CAPACITY TO BE RAISED BY ABOUT 60%

NTPC to step up coal imports

SURYA SARATHI RAY New Delhi, May 3

NTPC WILL MEET a tenth of its coal requirements through imports in the current fiscal, by importing 20 million tonne (MT) of fuel and raising its captive fuel capacity by about 60%, according to a senior company official.

The state-run power producer wants to ensure supplies from its thermal stations are not disrupted by the domestic coal shortage.

NTPC has also decided to put the plans to expand coal-fired capacities on the front-burner, the official said, adding that the company will soon award a contract for a 2 X 660-megawatt coal-fired unit at its Talcher station in Odisha. Also, the company may revisit an earlier decision to slow the capacity expansion at Chhattisgarh's Lara and Uttar Pradesh's Singrauli super power stations.

Despite spiralling prices of the fuel in global markets, the Centre has recently asked the thermal power plants in the country to import more coal to have a fuel mix with 10%

(₹ Crore)

31.03.2021

2,897.53

307.74

307.74

186.18

2,394.18

1,642.33

9,990.01

11,116.22

1.13

1.13

66.67

1.02

5.17

0.14

31.03.2021

6,922.20

1,098.59

1,098.59

822.68

3.037.89

1,642.33

12,864.67

14,507.00

4.84

4.84

66.67

1.84

4.00

0.58

Audited

(₹ Crore)

Year Ended

Audited

31.03.2022

3,642.74

818.08

818.08

569.82

2,260.92

1,639.67

11,848.04

12,971.59

3.47

3.46

50.00

4.59

13.76

0.09

31.03.2022

8,167.15

2,238.27

2,238.27

1,743.48

3,316.39

1,639.67

15,775.23

17,414.90

10.52

10.50

50.00

3.73

6.54

0.51

31.03.2022

Audited

729.40

139.67

139.67

87.46

592.74

1.642.33

11,116.22

0.53

0.53

66.67

7.77

0.14

31.03.2022

Audited

1,569.62

131.71

131.71

104.75

609.06

1,642.33

14,507.00

0.65

0.65

66.67

2.50

3.50



NTPC has also decided to put the plans to expand coal-fired capacities on the front-burner

imported coal. However, compliance with this directive has been rather uneven across states and power producers.

NTPC has never been a big

fuel importer, thanks to its robust long-term coal linkages, though 88% of its installed capacity of 54.6 gigawatts (GW) is coal-based.

Besides, the company will go slow on a plan to retire old coalbased plants and boost its captive coal output to 26 MT this

year from 14 MT last year. NTPC consumed around 225 MT of coal last fiscal.

In line with India's multilateral commitment to reduce the carbon intensity of its economy, NTPC had earlier announced steps to make nearly half of its energy portfolio green in ten years from a little over 4% now, by raising solar and wind capacities. While that plan is still being implemented, the coal-based capacities will continue to be beefed up, the official said.

Several steps have been taken by policy-makers in recent years to boost domestic coal production.State-run Coal India has reported a significant growth in output through the use of modern equipment, underground mining etc — its production rose to a new record of 622 MT in FY22 against 607 MT in FY21. The government last year eased the open market sale of coal by captive coal producers but it will take another year or so to lead to a jump in production from these mines.

However, the rising demand for power in a recovering economy has only aggravated the coal shortage in recent years. The crisis turns serious during the summer months.

PSU to raise ₹2,000 cr via stake sale in renewable energy arm

SURYA SARATHI RAY New Delhi, May 3

STATE-OWNED POWER giant NTPC is planning to raise around ₹2,000 crore from the sale of a stake in its renewableenergy subsidiary NTPC Green Energy (NGEL). The sale could be through private placement of shares or an initial public offering (IPO) or both, a company official said. NTPC, he said, received a

"good" response from the investors in the informal roadshow that took place last month in Mumbai. The proceeds from the stake sale will be used to expand the state-run firm's renewable energy capacity. Currently, state-run power producer has around 1,660 MW

of renewable power generation

capacity. Projects having a capacity of 3,400 MW are under construction and around 5,000 MW are in the process of tendering. It is also implementing a

4,750MWultra-megarenewable

energy project at Khavda in

Gujarat and signed agreements with the governments of Rajasthan, Maharashtra and with Damodar Valley Corporation (DVC) for setting up renewable projects of 10 GW, 2.5 GW and 2 GW capacity respectively.

Apart from these, a total of 4,783 MW of renewable energy projects have been commissioned under developer mode so far. NTPC builds its renewable assets under two modes - engineering, procurement and construction mode and the developermode. Under the developer mode, NTPC acts as an intermediary procurer where it procures power from the developers and sells to distribution companies with a trading margin.

Power crisis situation eases in last 3 days

VIKAS SRIVASTAVA Mumbai, May 3

ENERGY SHORTAGE CONDI-TIONS across severely affected

states of Punjab, Haryana, Rajasthan, Uttar Pradesh and Tamil Nadu improved over the three days to Monday as power generation from wind and solar sources picked up. Energy shortage on May 2

fell to 26.56 million units (MU) from the all-time high of 214.12 MU on April 29, largely led by an increase in wind power generation in the Southern and Western regions of the country. Wind generation rose 58% to 300 MU on May 2 compared with 189 MU on April 29 — the day peak shortage was maximum.

Coal supply targets to utilities fall

INDIA FELL SHORT of 61.72 million tonnes (MT), domestic coal supply targets to utilities by 7.6% in April, as output from mines owned by companies for self-use were 33% lower than required and a shortage of trains for delivery further exacerbated a crippling power crisis. India's supply to the

power sector in April was

Wind generation was more pronounced in the Southern region at 102 MU on May 2 compared to 43 MU on April

29. The western region was

the government said in a statement on Tuesday, 7.6% lower than the target of 66.8 MT. Production from the so-

called captive mines, the output of which is reserved for self use, was 7.4 MT in April, 33% short of an internal government target of 11 MT. **—REUTERS**

MU. For the same period, the Northern region contributed 62 MU compared to 15 MU on April 29. Hydro generation during

the period has remained con-

sistently high. On April 29, the hydro generation was 424 MU and it has been in the range of 350-400 MU since then. The solar power too has been in the range of 270-

290 MUs. Experts believe overcast conditions improvement in the wind speed in the coastal region will help to reduce the pain of the

non-availability of coal and consequent power shortages. However, this may be a temporary phenomenon as wind conditions generally improve in the monsoon period which is still two months away.

"Wind and solar are not considered as firm power for the stability of the grid. They have intermittent nature and hence are not dependable without batteries. Unless the coal stock position at the thermal power plants improves, the power shortage will continue with increased demand," a Mumbai-based power sector expert said.

At least 12 out of 15 thermal plants using imported coal are in the critical category as the cost of imported coal had risen abnormally. They are not willing to procure imported coal at escalated rates. Among such plants, 14 are in the private sector. In addition to this, eight thermal plants owned by the private parties are not operating at all.

Around 72,000 megawatts (MW) capacity plants were closed during the crisis mostly on non the availability of fuel. Around 20,000 MW of gasbased plants are closed. Also, against the requirement of about 22 million tonne (MT) of domestic coal for thermal power plants, only 16.4 MT of coal is available every day.

Govt sets end-June coal import targets

INDIA HAS ASKED state and private sector utilities to ensure delivery of 19 million tonnes (MT) of coal from overseas by end-June, according to a power ministry letter, reflecting an urgency to secure supplies in a pricey market amid increasing blackouts. The move can put pressure on the global prices

of coal as the utilities rush to avoid a repeat of the electricity crisis in April. If the timelines are adhered to, the imports by the

states and private utilities in next five months for blending with domestic coal will surpass annual imports by the entities in at least six years. The Centre has asked state government-owned

utilities to import over 22 MT of coal and private power plants to import 15.94 MT, the power ministry said in a letter reviewed by *Reuters*.

The power ministry asked all utilities to ensure delivery of 50% of the allocated quantity by June 30, another 40% by end-August and the remaining 10% by the end of October, according to the letter to top officials at state energy departments and heads

of private power plants.

—REUTERS

already contributing over 130 **NOTICE FOR SALE OF ASSETS** HVR PROJECTS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (A company under liquidation process vide Hon'ble NCLT Kolkata order dated 4th January 2022) Regd. Office of the company: 103/20, Foreshore Road, Near Jain Hospital Bus Stop, Howrah West Bengal-711102 Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation

Process) Regulations, 2016

Date and Time of E-Auction: 14th May 2022, 10.30 am to 4.30 pm (With unlimited extension of 5 minutes each) Sale of Assets and Properties owned by HVR Projects Pvt. Ltd. In Liquidation

Last Date to apply and submission of Documents: 10th May 2022

forming part of Liquidation Estate, by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata. The sale will be done by the undersigned through the e-auction platform

https://www.eauctions.co.in Basic Description of Assets and Properties for sale:

Asset/	Address/Area	Block	Reserve Price
Location		No.	(INR)/EMD
Land	Land (27,700 Sq. Metres) with Buildings and Industrial sheds of RCC construction. Land and Building at Mouza- Nimji, P.H. No.23, Khasra No.87/1 and Khasra No.88/1, Tahsil Kalmeshwar, District Nagpur, Maharashtra Pin: 441501 having 24 Metre wide Road on its Eastern side, with developing surrounding Logistic/ Industrial area.	1	12,26,73,013/ 61,33,650/-
Plant & Machinery	Plant & Machinery along	2	2,42,37,458 /
and Equipments	with equipments		12,11,873/-

The terms and conditions of E-Auction and other details of properties are uploaded at the website i.e. http://www.eauctions.co.in Any serious and interested buyer can check out and submit a bid for the same. Contact person on behalf of E-Auction Agency (Linkstar):

Mr. Dixit Prajapati Email id: admin@eauctions.co.in, Mobile No.: +91 7874138237, Contact person on behalf of Liquidator: Sabir Kanti Mazumder Email id: liq.hvrppl@gmail.com Mobile. No.: +91 9433679591

Sabir Kanti Mazumder, Liquidator IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P01161/2018-19/11903 Address: 155/A, Unique Park, Behala, Kolkata, West Bengal PIN: 700034 Email ID: sabirk01@gmail.com

Date: 4th May 2022 Place: Kolkata

Place: Mumbai **Date**: May 3, 2022 financialexp.epap

Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results alongwith other items referred in Regulation 52(4) and Regulation 54 of the SEBI (LODR) Regulations, 2015 are available on www.jsw.in, www.bseindia.com and www.nseindia.com. For and on behalf of the Board of Directors

Prashant Jain Jt. Managing Director & CEO [DIN: 01281621]

''आर्ट ऑफ मॉडर्न फॅशन डिझाइन'' विषयावर

कार्यशाळा

चंद्रपूर, दि. ३ : शहरातील स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात ''फ्रानडिझाईन' विभाग आणि नागपूर येथील डिझविझ प्रोडक्शन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ''आर्ट ऑफ मॉडर्न फॅशन डिझाइन'' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षरःथानी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर हे होते.

यावेळी नागपुरातील ''डिझविझ प्रोडक्शन''चे संस्थापक संचालक अभिषेक आचार्य. उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार, फॅशन डिझाईन विभागप्रमुख डॉ. अनिता मत्ते हे प्रामुख्याने उपस्थित होते. सध्यस्थितीत ''फॅशन डिझाईन'' या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणे गरजेचे आहे. त्याकरिता जगात कुठला ट्रेंड सुरु आहे. त्याकरिता कुठले तंत्रज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे याकडे लक्ष देत काळाच्या पुढे राहणे हीच गरज बनलेली असल्याचे प्रतिपादन अभिषेक आचार्य यांनी केले. ''फॅशन डिझाइनर'' कागदावर न राहता २- डी तसेच ३ -डी सॉफ्टवेअर वापरून जागतिक दजचि डिझाईन कसे तयार करता येईल हे

अमरावतीत रमजान ईद उत्साहात साजरी

त्यांनी उदाहरणासहित

प्रात्यक्षिकाद्वारे करून

दाखविले.

अमरावती, दि. ३ : मुस्लिम धर्मियांचा पवित्र असलेला रमजान ईद हा सण अमरावती सह जिल्ह्यात मोठया उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आली रमजान ईद निमित्ताने अमरावती येथे मुस्लिम समाजाच्या सर्वात मोठे असलेल्या ईद गा दर्गा या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी मोठया संख्येने सहभागी होऊन नमाज पठण केले. नम ाज अदा केल्या नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.

या दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला आला होता त्याच प्रमाणे जिल्ह्यात सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात होता कोरोनानंतर तब्बल दोन वर्षे देशा सह राज्यात कोणताच सण उत्साहत साजर करण्यात आला नव्हता.

रोज वाचा

जाहीर नोटीस

तमाम लोकास याद्वारे कळविण्यात येत आहे की, माझे अशिल श्रीमती जान्हवी जितेंद्र मिराशी ह्यांनी फ्लॅट नं ३०४, चामुंडा टॉवर को. हौ. सो. लि. फाटक रोड, ९० फिट रोड, नोंदणी कार्यालयाच्या मागे, भाईंदर (प) ठाणे च्या बाबत चामुंडा टॉवर संस्थेकडे हस्तारणाबाबत अर्ज केला असुन संस्थेने त्यांच्या नावे सभासदत्व हस्तारण केलेले आहे. सदरचा फ्लॅट माझे अशिल ह्याचे पती जितेंद्र पुरुषोत्तम मिराशी ह्याच्या नावे असुन ते दि. ०१/०१/२०१३ रोजी मरण पावले आहे. माझे अशिल हे त्यांचे कायदेशीर वारस असून ते सदरची सदनिका विकुइच्छित आहे. तरी याबाबतीत कोणाचाही काही हरकत / दावा असल्यास) तर त्यांनी सादर नोटीस प्रसिद्ध झालेल्या तारखेपासन दिवसांच्या आत खालील दिलेल्या पत्तावर कळवावे. सदर नमद दिवसात हरकत न आल्यास माझे अशिलास पुढील व्यवहार करतील ह्याची नोंद घ्यावी.

हरीश प. भंडारी (वकील) शॉप नं १२१, सोनम शॉपिंग सेन्टर, गोल्डन नेस्ट फेस ६. मीरा भाईंदर रोड. मीरा रोड, ठाणे-४०११०७

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील अर्थात **(१) चंद्रभागा शांताराम बो**ऱ्हाडे, (२) सतिष शांताराम बोऱ्हाडे, (३) मंगला प्रविण काळे. शांताराम गोपाळ बोऱ्हाडे यांची मलगी. (४) श्रीकांत शांताराम बोऱ्हाडे यांनी फ्लॅट क्र.३०१. ३रा मजला. ए विंग. पाकशाल. संघवी नगर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या जागेकरिता **शांताराम गोपाळ** बोऱ्हाडे यांचे जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिर्ध ाल्याचा दावा करीत आहेत

यापढे (१) शांताराम गोपाळ बोऱ्हाडे (त्यांच्य आयुष्यकाळात). (२) चंदभागा एस. बोऱ्हाडे हे सदर फ्लॅटचे मालक होते, जी त्यांनी दिनांक २५.०२.२००५ रोजीचे दस्तावेज अ.क्र.टीएनएन-२-००९७३-२००५ दिनांक अंतर्गत ठाणे येथे नोंदणीकृत असलेले दिनांक १४.०२.२००५ रोजीचे . रारनामामार्फत मे. संघवी प्रिमायसेस प्रायव्हेट **लिमिटेड** यांच्याकडून खरेदी केले होते.

मयत **शांताराम गोपाळ बोऱ्हाडे** यांचे दिनांक १३.०१.२०२० रोजी किंग एंडव्हर्ड मेमोरियल हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल कॉलेज येथे निधन झाले. त्यांचे मृत्यु नोंदणी क्रमांक डी-२०२०:२७-९०२६४-०००९३५ दि.२७.०२.२०२० आहे. यांच्या पश्चात त्यांची पत्नी अर्थात **चंद्रभागा** <mark>शांताराम बोऱ्हाडे</mark> आणि दोन मुले अर्थात (१) सतिष शांताराम बोऱ्हाडे, (२) श्रीकांत शांतारा बोऱ्हाडे आणि त्यांची विवाहीत मुलगी अर्थात **मंगला प्रविण काळे** हे त्यांच्या मृत्युच्या वेळी वारसा कायद्यानसार त्यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी

<mark>म्हणून सर्वसामान्य जनतेस</mark> किंवा महाराष्ट्र मुद्रांव कायदा १९५८ अंतर्गत नियुक्त सक्षम प्राधिकारी यांन उपरोक्त सदर फ्लॅटचे **शांताराम गोपाळ बो-हाडे** यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असल्याच दावा करणारे **(१) चंद्रभागा शांताराम बो**ऱ्हाडे, (२) सतिष शांताराम बोऱ्हाडे, (३) मंगला प्रविण काळे. शांताराम गोपाळ बोऱ्हाडे यांची मलगी (४) श्रीकांत शांताराम बोऱ्हाडे यांचे कायदेशी हक विरोधाबाबन बक्षीम वहिवार अधिकार वारम हक्क, तारण, हस्तांतरण, विक्री, भाडेपडा, परवाना मालकी हक्क, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क वहिवाट किंवा कोणतेही दिवाणी किंवा गुन्हेगारी खटला किंवा वसुली प्रक्रियाअंतर्गत कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील ऱ्वाक्षरीकर्ता यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** रजिस्टर्ड ए/डी पोस्टाने किंवा स्विका योग्य पुराव्यांसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले

> अंड. एकता एम. पारीख दकान क्र.२२, १ला मजला, क्रिस्टल प्लाझा, स्टेशन रोड, मिरा रोड (पूर्व) जिल्हा ठाणे-४०११०७

Nikeeta V. Gangan (Advocate)

ठिकाण: मिरा रोड (पुर्व), ठाणे. देनांक: ०४.०५.२०२२

Public Notice

TAKE NOTICE that my clients Smt. Lilaben Sohanlal Chhaied is the absolut owners of Flat No. 1/61, 'B' Wing, Ground Floor, in the building known as "Piramal Co-operative Housing Society Limited" under Agreement dated 10/07/1998 entered into with Smt. Sulochana Ratankumar Holani, the Vendor. My said clients have lost and/or misplaced the Original Agreement for Sale. Any person having knowledge of the said Agreement for Sale or having any claim, rights or interest in respect thereof of any nature whatsoever in any manne whatsoever are hereby called upon and required to make the same known to me a my office No. D-44, Gajanan Vijay CHS Ltd., Plot No. 437, Behind Saraswat Co op Bank Ltd., Sector 4, Charkop, Kandivali (West), Mumbai – 400 067, within 14 Fourteen) days from the date of publication hereof, failing which the same shall not be considered by my clients and, if any, shall considered and deemed to be waived and non-existing and my shall be free to deal with their rights, title and interests under the said Agreement in respect of the said Flat as they may deem fit and proper irrespective of such claims, rights and interest as not binding upon

Date: 04/05/2022 | Place: Mumbai

NOTICE KAISER CORPORATION LIMITED CIN No.: L22210MH1993PLC074035

REGD. OFFICE: Unit No 406, 4th floor, Timmy Arcade, Makwana Road, Marol, Andheri (E), Mumbai-40059 • TEL: 022-40917638-639 / 25804162, E-mail address: kaiserpressltd@gmail.com

NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holder thereof have applied to the company for the issue of CERTIFICATE DISTINCTIVES NO

h	NO.	LFNO.	SHAREHOLDER	NO.		NO.		SHARES
Ľ				From	To	From	To	
	1	001156	REKHA AGARWAL	0050047	0050047	294041	304040	10000
	2	001157	MIRA DEVI AGARAWAL	0050048	0050048	304041	314040	10000
Γ	3	001158	SUBODH KUMAR	0050049	0050049	314041	324040	10000
Γ	The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above							

Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificates should lodge such claim (s) with the Company at its registered office at mentioned above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate Share Certificates For KAISER CORPORATION LIMITED

Date : May 4, 2022 DIRECTOR

ISW HOLDINGS LIMITED

(CIN: L67120MH2001PLC217751) Registered Office: Village Vasind, Taluka Shahapur, District Thane - 421 604, Phone: 02527- 220022/25; Fax: 02527- 220020/84

NOTICE

lotice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Compan to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with our Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies imited at Karvy Selenium Tower-B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District. Nanakragmuda, Srilingampally, Hyderabad-500032, in writing within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation. Sr. Name of the Holders Kind of Securities Folio No. of Distinctive

No.		and face value	No.	securities	Number
1.	Shobha Asher Jaisingh Asher	Equity shares of face value of Rs 10 each	00051797	12	158761- 158772
Pla	ce: Mumbai				
Dat	te: 03.05.2022	For	JSW F	loldings	Limited Sd/-
J)	3	0		y Gupta
Jino	AL Part of O.P. Jindal (aroup	Col	npany 5	ecretary

PUBLIC NOTICE

The general Notice is given on behalf of my client Mrs. Meena Doshi that the property more particularly described in the Schedule hereunder, which is held and belongs to my abovenamed client vide Agreement for Sale dated 01/11/2004 registered under BDR-01/9508/2004 dated 01/11/2004 and she have decided to opt loan upon the same. Our client declare that she has peaceful possession since 2004 and she also hold Share Certificate No. 10 dated 24/05/1979 in the Madhupuri Premises Co-operative Society Limited and her claim bonafide and she is legal owner in respect of Commercial premises herein.

Therefore, any person(s) having any claim, right, title, interest, objection and/o dispute in respect of the hereinbelow Commercial premises or part thereof under any agreements or any depositions or by Order of any nature, however, has requested to make the same known in writing together with supporting documents to concerned Attorney at address stated hereinbelow within a period of 14 days from the date of publication hereof and failing which, the claim of such person(s) will be deem to have been waived and/or abandoned and no clain shall be entertained.

Schedule of the Property (Flat/Shop)

Flat/Shop No.101, 1st Floor, Project Name: Madhupri, Society Name – Madhupuri Premises Co-operative Society Limited, Khot Road, Vile Parle (West), Mumba 400 056, adm. 475 Sq. feet Carpet area, constructed on all the parcels of Non-Agricultural land upon Land Bearing Final Plot No. 39 of the Town Planning Scheme No. III admeasuring about 680 sq. yrds. lying being and Situated a Village - Vile Parle, Mumbai.

ast: By the Public Road Vest: By the Public Road

North: By the Public Road outh: By the Public Road Place: Mumbai

Adv Ronak Kothar Date: 04/05/2022 F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor, Western Express Highway, Opp Oberoi Mall, Goregaon-East, Mumbai-400063 Mobile No.+(91) 702158838

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सुरेश रावजीभाई पटेल, प्रौढ, भारतीय नागरिक आणि विद्यम निवासी पत्ता: ए/२०२, विमलाचल को–ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि., रामचंद्र लेन विस्तारीत, मुर्व्ह टाईमजवळ, एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४**, पी.ए. क्र.एएलआरपीपी९८७६ँडी**, **आधार कार्ड क्र.८६७७३८७८८६८७ व पासपोर्ट क्र.पी८४९६६२९** चे धारक असून त्यांनी मालाड मुंबईचे स्थायी रहिवासी आणि मालाड येथे १६ नोव्हेंबर, १९६१ चा जन्म असल्याचे आणि श्री नुतन विद्या मंदिर हायस्कल. मालाड मार्फत प्रमाणपत्र धारक आणि दि मालाड सेन्टल स्कल ॲण्ड बाल मंदि ॲण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई युनिव्हरसिटी, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकण्डरी ॲण्ड हाय मेकण्डरी एज्युकेशन मार्फत तसेच वय प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व व मुख्य महानगर दंडाधिकारी, २४वे यायालयः, बोरिवलीः, मंबर्ड मार्फत अधिवास प्रमाणपत्र त्यांच्याकडे असल्याचा दावा केला होता तसेच यांच्याकडन पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट इत्यादी तसेच जन्म व मालाडमधील निवासी परावा हे सर्व दस्तावेज हरवले/गहाळ झाले आहेत आणि त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसल्याचे त्यांनी कळविले . समन याकरिता त्यांनी मदर मचना प्रसिद्ध केली आहे आणि याबाबत बांगर नगर पोलीम ठाणे येथे दिनांक ३० एप्रिल. २०२२ रोजी संदर्भ क्र.३८/२०२२ अंतर्गत तक्रार नोंद केली आहे. माझे अशिलांनी याबाबत प्रतिज्ञापत्र व क्षतिपतीं करारनामा केलेला असन याबाबत सर्व प्राधिकरण व विभागांकडे कळविले आहे.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेकडे माझ्या अशिलांचे जन्म प्रमाणपत्राची मुळ प्रत/नकलप्रत असल्यास आणि/किंवा माझे अशिलाचे सदर निवेदनाबाबत विरोध/आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा दस्तावेजी ाराव्यांसह माझ्याकडे सदर सूचना तारखेपासून ७ दिवसात कळवावे. अन्यथा सदर प्रतिज्ञापत्र व क्षतिपूर्त हरारनामा माझे अशिलास वितरीत केले जाईल आणि त्यातील निवेदन व घोषणा अंतिम, सत्य व योग्य न्हणून विचारात घेतल्या जातील आणि संबंधित प्राधिकरणाकडून त्यावर योग्य विचार केला जाईल. आज दिनांकीत ०४ मे. २०२२

डी-१०, पार्ले कॉलनी, सहकार मार्ग, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७



सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र. दुर.:०२२-२५१८८०१०, फॅक्स:०२२-२५१८८०६६,

वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे

	_ `				
फोलिओ	भागधारकांचे	भागांची	अनुब्र	नमांक	भाग
क्र.	नाव	संख्या	पासून	पर्यंत	प्रमाणपत्र
		(द.मु.१/-)			क्र.
एस०२३२९६	सफिया टापिया मोहसिन टापिया	₹00	००५१५७४२३९	००५१५७४५३८	0४0४११0

जर कोणा व्यक्तीस वर नमद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमद अर्जदारांच्या नावे सदर दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ (पंधरा) दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासन १५ (पंधरा) दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास . स्य्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे . की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करू नये.

गोदरेज इंडस्टीज लिमिटेडकरित तेजल जरीवाला ठिकाण : मुंबई कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी दिनांक : ०२ मे, २०२२ (एफसीएस ९८१७)

नमुना क्र. युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार ग्रेअसंद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. सरजी फॅब्रिक्स या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवस समाप्तीनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात आला आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे

बूलन, फील्ड, रेशामी, कापुस, भांग आणि ड्रेसिंग आणि फर्निशिंग साहित्य, गणवेश, रेडीमेड कपडे, कार्पेट आणि कार्पेट बॅकिंग, ब्लॅकेट पॅडिंग विणलेल्या वस्तू, विणलेल्या पिशव्या यासह इतर कोणतेही तंतुमय साहित्य आणि उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय चालू ठेवणे. होजियरी ग्लोव्हज, रताळी आणि शिवणकामाचा धागा उपरोत्त गोष्टींशी संबंधित असो वा नसो भारतात किंवा इतरत्र उत्पादनाचा व्यवसाय करणे.

विणकर किंवा इतर उत्पादक, खरेदीदार, विक्रेते, आयातदार, निर्यातदार आणि रेशीम, कला रेशीम, सिंथेटिक लोकरीचे कापड, भांग आणि सूती कापड आणि इतर तंतुमय उत्पादने आणि पॅकिंग, ग्रेडिंग, क्रिमिंगचा व्यवसा म्हणून व्यवसाय सुरू ठेवणे. , कापूस, ताग, लोकर, रेशीम, आर्ट सिल्क, सिंथेटिक आणि इतर तत् किंवा त्यांचे मिश्रण यापासून बनवलेले असले तरीही, वळणे, टेक्सचरिंग, ब्लीचिंग डाईंग, प्रिंटिंग, मर्सराइजिंग किंवा इतर प्रक्रिया करणे यार्न, कापड, कार्पेट्स, ब्लॅंकेट आणि इतर कापड वस्तूंचा व्यवसाय करणे.

प्रशित कॉप्स्म आणि मर्व एकारच्या फायस आणि प्रदेशियलचे गी-कॉप्सम प्रगा ते कविप्र किंवा मिथेटिस वर्गीकरण करणे, मिश्रण करणे, विली, स्कॉर, कार्ब, स्क्रिबल, कॉम्ब, डाई, ब्लीच, कार्बोनिझ करणे, यांच व्यवसाय चाल् ठेवणे. स्पिन, ट्वेस्ट, दुहेरी, वारा, तान, विणणे, दुरुस्त करणे, फिनिश करणे, मेक अप करणे, परत करणे, खरेदी करणे, विक्री करणे, आयात करणे, निर्यात करणे आणि तंतूमध्ये व्यवहार करणे, नैसर्गिक कृत्रिम किंवा कृत्रिम, टॉप्स, याम विणणे, फॅब्रिक्स आणि कापड आणि साहित्य कॉम्बर्स, री-कॉम्बर्स, टॉप मेकर्स स्पिनर्स, विणर्स, डबलर्स, मॅन्युफॅक्चरर्स, प्रिंटर, डायर आणि फिनिशर्स, व्लीचर्स, कार्बोनायझर्स, वॉटर प्रुफर्स कापड साहित्य आणि फॅब्रिक्सचे सर्व किंवा कोणतेही व्यापार किंवा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी. सर्व प्रकारचे गिर मालक सामान्यतः, व्यापारी, एजंट, आयातदार, निर्यातदार, घटक, एजंट, विक्रेते आणि विक्रेते, लोकर, खराव झालेले, रेशीम केस अल्पाका, मोहयर, कापूस, अबाडी, ताग, भांग, कृत्रिम आणि कृत्रिम तंतू आणि सर्व किंव कोणतेही तंतुमय पदार्थ, टॉप्स, नॉयल्स, वेस्टर्स पेप्स आणि उत्पादनांद्वारे सामान्यतः आणि सर्व किंवा कोणतीही कापड उत्पादने, उत्पादित किंवा अ-निर्मित उत्पादने व्यवसाय करणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-३७, १ला मजला, प्लॉट-१४७/१४९, गायवाडी सदन, डॉ. वेगास स्ट्रीट, काळबादेवी, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथे

येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेख स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरण संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा)-१२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी

भाज दिनांकीत ०४ मे. २०२२ १) विनय गिरीष शाह (नियोजित संचालक) २) साजित प्रेमचंद शाह (नियोजित संचालक

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority**

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051

Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 50 of 2022

Sunview Heights Co-op. Hsg. Soc. Ltd. Plot No. 262, CTS No. 368/92, Village Mogara, Shere Punjab Colony, Andheri East, Mumbai 400093 Versus

. Applicant/s

I. M/s. Classic Builders 9/588. Ramnagar Society Gurudarshan Apartments, 3rd Road, Khar (W), Mumbai 400052

2. Shere Punjab CHS Ltd. Village Mogra, Mahakali Caves Road Andheri (E), Mumbai 400093

... Opponents **PUBLIC NOTICE**

1) Take the notice that the above application has been filed by the Applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable

2) The applicant has prayed for grant of certificate of entitlement of Unilateral Deemed Conveyance respect of land admeasuring 418.10 sq. meters bearing Plot No. 262, CTS No. 368/92 of Village-Mogra, CSO Andheri together with building standing thereupon, in favour of the Applicant Society

Rules against the Opponents above mentioned

- 3) The hearing in the above case has been fixed on 19/05/2022 at 3.00 p.m.
- 4) The Promoter /0pponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear n person or through the authorized representative on 19/05/2022 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim/demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written, if any filed by the interested parties.
- 5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/declaration/order is granted or the direction for registration of society is granted to the applicants or any order/ certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s. 5A of the MOFA, 1963

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

MANGAL

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९६१पीएलसी०१२२२७

नोंद.कार्यालयः ए-१७०१/१७०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, राम मंदिर रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					v. endid
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
तपशील	मार्च-२२	डिसे-२१	मार्च-२१	मार्च-२२	मार्च-२१
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल (इतर उत्पन्नासह)	800.2८	388.00	3६१.६२	9३८४.५७	9989.08
करपुर्व नफा	२६७.५०	२११.७८	283.23	८६८.२५	८१८.३५
करानंतर नफा	9६9.२२	१५६.५२	93८.८३	६०८.१४	409.99
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष					
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२६४.१७	१५६.५२	948.00	७११.०९	५८६.३४
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)	9839.80	9839.80	9839.80	9९३१.४०	9839.80
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)					
मूळ	0.63	0.69	0.७२	3.94	२.९६
मूळ सौमिकृत	0.८३	0.69	0.७२	३.१५	२.९६
An.					

. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नुसार ०२ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१६ द्वारे सुधारितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वरं सुचित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत आणि तद्नुसार सदर वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम १३३ अन्वये आणि भारतात सर्वसाधारणपणे लागू लेखाप्रमाण आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३, सुधारितप्रमाणे (लिस्टींग रेग्युलेशन्स) मध्ये विहित भारतीय लेखाप्रमाण ३४ अंतरिम वित्तीय अहवाल (इंडएएस ३४) मध्ये निर्धारित प्रमाणानुसार तयार केलेल्या तुलनात्मक अहवालाकरिता निष्कर्षासह एकत्रित सदर वित्तीय निष्कर्ष आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकद्वारा वितरीत आणि इतर नियमकादारे दिलेले मार्गदर्शन, स्पष्टीकरण/निर्देशानानसार वापर जेथे योग्य असेल तेथे लाग करण्यात आले.

कंपनी नॉन-बॅकिंग वित्तीय सेवेत कार्यरत आहे आणि तदुनसार कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडएएस १०८ नुसार वेगळा विभागीय

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mangalfincorp.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड

दिनांक: ०२ मे, २०२२ ठिकाण: मुंबई

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१३११०४१

हाँटेल रग्बी लिमिटेड

सीआयएन:एल५५१०१एमएच१९९१पीएलसी०६३२६५ नोंदणीकृत कार्यालय: २, तळमजला, ९, देव भुवन, गझदर स्ट्रिट, चिराबाझार, कालबादेवी, मुंबई-४००००२

दूर.क.:०२२-६७४७०३८०, वेबसाईट:www.hotelrugby.co.in, ई-मेल:rugbyhotel@rediffmail.com ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

				(राखात)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित
-	-	_	-	_
(१२३.८८)	(३९६.४३)	(9.८३)	(५३४.३४)	(4.84)
(१२३.८८)	(३९६.४३)	(9.८३)	(५३४.३४)	(4.84)
(१२३.८८)	(३९६.४३)	(9.८३)	(५३४.३४)	(५.४५)
(१२३.८८)	(३९६.४३)	(9.८३)	(५३४.३४)	(५.४५)
9832.26	9832.26	9832.26	9832.26	9832.26
-	-	-	(१३८७.७८)	(८४९.४४)
(०.८९२८)	(२.७६७८)	(0.09२८)	(३.७५८६)	(0.0३८٩)
(०.८९२८)	(२.७६७८)	(0.09२८)	(३.७५८६)	(0.0३८१)
	39.০३.२२ কন্দ্রাঘার্থিরির - (৭२३.८८) (৭२३.८८) (৭২३.८८) (৭২३.८८) ৭४३.८८) ৭४३२.२८ - (০.৫९२८)	लेखापरिक्षित अलेखापरिक्षित - - (१२३.८८) (३९६.४३) (१२३.८८) (३९६.४३) (१२३.८८) (३९६.४३) (१२३.८८) १४३.२८ - - (0.८९२८) (२.७६७८)	३१.०३.२२ ३१.०३.२१ ३१.०३.२१ ३१.०३.२१ लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित (१८३) <	39.03.२२ 39.9२.२१ 39.03.२१ 39.03.२१ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.२२ 39.03.22 39.03.22

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.hotelrugby.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर
- २) ३९ मार्च. २०२२ रोजी झालेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आहे आणि ०२ में, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले
- 3) # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल.

हॉटेल रग्बी लिमिटेडकरिता सही / -महेंद्र ठाकर सीईओ व संचालक

दिनांक: ०३ मे, २०२२

homefirst

होम फस्टे फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५११, ॲक्मे प्लाझा, अंधेरी-कृली रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. सीआयएन: एल६५९९०एमएच२०१०पीएलसी२४०७०३, दर::+९१-२२-६७४२५११८, वेबसाईट:www.homefirstindia.com, ई-मेल:corporate@homefirstindia.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. दशलक्षातः, प्रति शेअर डाटा व्यतिरिक्त)

डीआयएन:०१४०५२५३

		संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष		
अ. क्र.	तपशील	३१ मार्च २०२२ लेखापरिक्षित (संदर्भ टीप ६)	३१ मार्च २०२१ लेखापरिक्षित (संदर्भ टीप ६)	३१ मार्च २०२२ लेखापरिक्षित	३१ मार्च २०२१ लेखापरिक्षित	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१५६०.८१	१३५८.४८	५९५६.७०	४८९१.१८	
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावपूर्व)	६३२. १२	४२५.१३	२२६२.९५	१३४०.४३	
η.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६३२. १२	४२५.१३	२२६२.९५	१३४०.४३	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	£08.66	३१२.८५	१८६०.९८	१००१.४२	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष नफा (करानंतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))	६ 0१.१४	३१२.८३	१८५७.७८	996.88	
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१७५.२७	१७४.८०	१७५.२७	१७४.८०	
હ.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	१५५६१.५८	१३६३०.६३	१५५६१.५८	१३६३०.६३	
८.	प्रतिभूती मुख्य खाते	११००३.५७	१०९७१.६७	११००३.५७	१०९७१.६७	
۶.	एकूण उलाढाल	१५७३६.८५	१३८०५.४३	१५७३६.८५	१३८०५.४३	
१०.	भरणा केलेले डेब्ट कॅपिटल/थकबाकी कर्ज	३४६६७.६७	३०५३६.८९	३४६६७.६७	३०५३६.८९	
११.	डेब्ट सामायिक सरासरी	2.20	२.२१	2.20	7.78	
१२.	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)					
	१. मूळ	६.८७	३.६५	२१.२६	१२.३७	
	२. सौमिकृत	६.७३	3.50	२०.८५	१२.१८	

संपलेले वर्ष ३१ मार्च, २०२२ एकूण मालमत्तेचे एकूण कर्ज ब. निव्वळ नफा सरासरी (%) ३१.२४% . कर्ज मालमत्तेचे ढोबळ एनपीए 2.33% निव्वळ मालमत्तेचे निव्वळ एनपीए इ. तरतुद सरासरी ४७.०६% . परिसमापन सरासरी १२४.८७%

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे जे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक ०३ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षणावर अवलंबून आहे, जे सेबी (लिस्टिंग ऑल्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरोंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ व ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आले आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.homefirstindia.com) वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) व

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे. वित्तीय अहवाल सुधारित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये विहित इंडएएसनुसार तयार केले आहे

तरतुद करण्यात आली. ३१ मार्च, २०२२ रोजी कंपनीकडे रु.४७७.७८ दशलक्षाची सरासरी तरतुद अग्रीम समोर आहे.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखा योजनेतील बदलामुळे निव्वळ नफा/तोटा, इतर सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबींवर कोणताही

कोविड-१९ महामारीचा उदेक जगात व भारतात झाला होता त्यावेळी वित्तीय बाजारात आणि आर्थिक क्षेत्रात मंदी आली होती. कोविड-१९ महामारीच्या उदेकामळे भारत शासनानेमध्ये लॉकडाऊन घोषित केले. तद्नुसार शासनाने राष्ट्रीय लॉकडाऊन उठवले परंतु कोविड-१९ प्रकरणातील रूणसंख्या असलेल्या क्षेत्रात काही ठिकाणी क्षेत्रिय लॉकडाऊन सुरू ठेवण्यात आले, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाद्रम्यान भारतामध्ये कोविड-१९ ची २री लाट आली होती. विद्यमान स्थितीत नविन कोविड-१९ ची प्रकरणे झाली आहेत आणि भारत शासनाने कोविड-१९ संबंधी प्रतिबंध हटविले आहेत. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षादरम्यान सरासरी रु.२२५.२८ दशलक्ष रकमेचे कंपनीने निर्लेख (अवसुलीयोग्य अंशत: कर्ज शिल्लक) केले, ज्यावर संबंधित प्रारंभी तरतुद प्रतिकुल रक्कम रु.१४०.५२ दशलक्ष करण्यात आले. कंपनीने ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या वर्षादरम्यान रू.१५५.८४ दशलक्षाची तरतद केली ज्यामध्ये आरबीआय ठराव अंतर्गत निर्बंध खात्याकरिता अतिरित्त

दिनांक १२ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे आरबीआय परिपत्रकानुसार आयकर मान्यता, मालमत्ता वर्गीकरण व तरतुदी वरील मुख्य प्रपत्र (आयआरएसी), भत्तेबाबत स्पष्टीकरण, कंपनीने त्यांचे एनपीए व्याख्या हे लागू असेल त्याप्रमाणे नियामक अहवालाकरिता नमुना/बदलासह परिपुर्ण केले. यामुळे ३१ मार्च, २०२२ रोजी अतिरिक्त ना-प्रवर्तन मालमत्ता (स्तर ३) म्हणून रु.४४४.०५ दुशलक्ष रकमेची कर्ज वर्गीकरण करण्यात आले. तथापि सदर बदल हे ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही/ वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षावर कोणतेही साहित्यीक प्रभाव देत नाहीत. १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी आरबीआयने ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत ना-प्रवर्तन खात्याचे श्रेणीवर्धनाबाबत मान्यता दिलेली आहे. तथापि कंपनीने सदर प्रस्ताव

स्विकारलेले नाही आणि सुधारित एनपीए व्याख्याचे स्तर ३ यापुढे सुरू ठेवले आहे.

चालु व मागील वर्षाचे अंतिम तिमाहीकरिता आकडे हे पुणे वित्तीय वर्षाबाबत लेखापरिक्षित आकडे आणि चालु व मागील वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे असून ते वैधानिक लेखापरिक्षकांच्या मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पूर्नगठीत करण्यात आले.

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

सही/-मनोज विश्वनाथ